

बृहद्ग्रंथ प्रकल्पांचा निर्णय महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाने मंडळ स्तरावर घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: सासंमं-२०१६/प्र.क्र.६०/२०१६/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

तारीख : १३ मे, २०१६.

शासन परिपत्रक :-

विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्यासाठी विविध वाङ्मयीन योजनांना चालना देणे, मदत करणे व अशा योजना स्वतः हाती घेणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उद्दिष्टांपैकी एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

२. या उद्दिष्टानुसार आख्यात येणाऱ्या योजनांकरीता / बृहद्प्रकल्पांकरीता मुख्यलेखाशीर्ष २२०५-कला व संस्कृती अंतर्गत (०२) योजनांतर्गत योजना ३१-सहायक अनुदाने (योजनांतर्गत) या खाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने दरवर्षी वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पित करण्यात येते, अशी तरतूद अर्थसंकल्पित झाल्यानंतर कॅश फ्लो प्रमाणे विहित मर्यादेत खर्च करण्यास मंडळाला मान्यता देण्यात येते.

३. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हाती घेतलेल्या ग्रंथनिर्मितीच्या प्रकल्पांचा खर्च वरीलप्रमाणे मंजूर अनुदानातून भागविण्यात येतो. ग्रंथनिर्मिती ही मंडळाच्या दैनंदिन उद्दिष्टांचा एक भाग आहे. त्यामुळे मंडळाच्या तज्ञ सदस्यांनी गुणात्मक छाननी करून प्रकल्प मान्य केल्यानंतर हे प्रस्ताव पुन्हा शासन स्तरावर तपासण्याचे प्रयोजन उरत नाही. तरी देखील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने निर्णय घेतल्यानंतर असे वैयक्तिक / स्वतंत्र प्रस्ताव पुन्हा शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. वास्तविक मंडळाच्या विहित उद्दिष्टांतर्गत मंजूर अनुदानातून प्रकल्प हाती घेतल्यास अशा वैयक्तिक / स्वतंत्र प्रकल्पांना शासन स्तरावर स्वतंत्र मान्यतेची आवश्यकता नाही.

४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मंडळाच्या उद्दिष्टांतर्गत निर्णय घेताना पुढील अपवादात्मक परिस्थितीत मात्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावेत.

(१) ग्रंथनिर्मिती वा अन्य उद्दिष्टांमधील एखाद्या प्रकल्पावर मंडळाला शासनाचे -
अभिप्राय / मार्गदर्शन आवश्यक वाटत असल्यास

अथवा

(२) प्रस्तावित प्रकल्प मंजूर वित्तीय तरतूदीच्या मर्यादेत पूर्ण होणार नसेल व
त्याकरीता वित्तीय मागणी करणे आवश्यक वाटत असल्यास

वरील सूचनांप्रमाणे मंडळाने कार्यवाही करावी मात्र मंडळाने घेतलेले विविध निर्णय शासनाच्या निदर्शनास आणण्याकरीता मंडळाच्या बैठकांचे कार्यवृत्त शासनाच्या अवलोकनार्थ सादर करावे. तसेच हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी वेळोवेळी शासनास सादर करावा.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०५१२१८१६३३२५३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
२. उप सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
३. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
४. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
५. निवड नस्ती.